

Date: July 1, 2023

To,

**BSE** Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400 001 Scrip Code: 543434

National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex Bandra (E), Mumbai - 400 051 NSE Symbol: SUPRIYA

Dear Sir/Madam.

### Subject: Newspapers clipping - Publication of Notice of Postal Ballot

In terms of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed copies of the newspaper advertisement extract for Postal Ballot Notice published in the following newspapers today i.e. July 1, 2023:-

- i. Financial Express (English Language)
- ii. Loksatta (Marathi Language)

Kindly take the above said information on your records.

Thanking you,

For Supriya Lifescience Limited

**Shweta Singh** Company Secretary & Compliance Officer Membership No.: A44973

**FINANCIAL EXPRESS** 

Work - SulthanBathery, Wayanad, Kerala.

**Tender No**: 43-46/2023-24/PHC/KNR(Re-Tender)

KWA-JB-GL-6-574-2023-24

Last Date for Bid Submission: 14.08.2023.

For more details please logon to www.brahmagiri.org

**E-TENDER NOTICE** 

Brahmagiri Development Society invites eTenders under EPC

Contract Basis for executing the following Projects/Works.

(1) Setting-up of DRY RENDERING PLANT (2500L Capacity), eTender ID: 2023 BDSW 584843 1, Place of Work - Mundur,

Palakkad, Kerala. (2) Setting-up of DRY RENDERING PLANT (2500Lx2 Capacity). eTender ID: 2023 BDSW 584844 1, Place of

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

Pipeline Extension, Providing Water Connections in various zones of Kannur Corporation

Kannur Municipal area(old), Pipe line Extension/replacement and providing FHTCs in

Thalassery Municipality C-Zone, M-zone and K&T zone EMD: Rs. 200000/Each, Tender

fee: Rs. 11025/Each, Last Date for submitting Tender: 12-07-2023 03:00:pm Phone

TITAN COMPANY LIMITED

Integrity, No.193, Veerasandra Lake, Electronics City,

Phase I, Bengaluru 560100, Karnataka

Titan requests proposals from reputed Service Providers / Agencies with a minimum of 5 years of experience in providing the Facilities/House Keeping, Security, Technical Services, Pest Control, Valet & Supply of Housekeeping Material for its Corporate Office, Regional / Area Offices, Manufacturing units and Showrooms PAN India.

This RFP is not an offer by Titan but an invitation from Bidder to respond. No contractual obligation of whatsoever nature shall ever arise from the RFP Process unless and until

formal contract is signed and executed by the duly authorised signatories of Titan

Fitan reserves the rights to amend, modify, add, delete, in part or in full any conditions or

The RFP documents can be collected from the Company through email

adminrfp@titan.co.in from 01st July 2023. The filled-in RFPs should be submitted on or before 3:00 PM on 12th July 2023. Responses submitted after the stipulated date and

SYSTEMS LIMITED

CIN: L31200TZ1981PLC001124

Regd. Office: 504, Avinashi Road, Peelamedu Post, Coimbatore - 641004

Ph: 0422 - 6616500 Fax: 0422 - 6616555

Website: www.lecsindia.com E-mail: investorscell@lecsindia.com

**NOTICE OF THE 42ND ANNUAL GENERAL** 

**MEETING AND E-VOTING INFORMATION** 

For TITAN COMPANY LIMITED

**AUTHORISED SIGNATORY** 

LAKSHMI ELECTRICAL CONTROL

pecifications without assigning any reason during the entire process.

04972705902 **Website**: www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in

CEO-BDS

PH Circle

Kannu

# Peak power demand falls 10% in one week

**AS MONSOON RAINS** cover the entire country, bringing relief from intense summer heat, the peak power demand fell sharply to 190 giga watt (GW) on June 29, from more than 215 GW a week ago, as per the Grid Controller of India.

across India, too, fell about 10% in the last week of June to a level of 4,350 million units (MU), compared with more than 4,800 MU in the previous week. Full month consumption was, however, 4% higher.

"Typically, the power demand peaks in April-May and starts dipping from June when the monsoon hits. However, this time it got delayed and hit the peak in June first week," said Vikram V, vice president and sector head, corpo-

India's peak power demand crossed 223 GW, the highest this summer, on June 9 and the total electricity consumed on that day stood at 4,913 MU. However, it was still far below the government's expectation of 230 GW peak power

While the total electricity consumption in April and May remained almost flat as compared to corresponding months in the previous year, the power consumption in first

**POWER POINTS** 

■ India's peak power demand crossed 223 GW, the highest this summer, on June 9 and the total electricity consumed on that day stood at 4,913 MU

declined about 10% to 4,350 million units (MU), compared with more than 4,800 MU in the previous week

consumption, too,

28 days of June was 4.4% higher, as per data from Icra.

India got reminded of severe power shortages faced in 2022 in the first week of June when some regions experiencing heat waves reported power cuts. However, as the sector was well prepared, the outages did not last long.

The highest peak power demand met last year was 212 GW on June 10, 2022. It got surpassed much early this year on April 18 when the sector met 216 GW and then again a fresh high of 221 GW on May 17, before hitting a record 223 GW on June 9.

■ Electricity

"Hitting 230 GW seems unlikely. However, it depends on how the monsoon progresses, the impact of El Nino on monsoon and obviously the demand coming in from the industries," the power analyst from Icra said.


Weather experts expect that the second half of the monsoon will be weaker because of the El Nino effect. If this happens, the agriculture sector that heavily depends on monsoon may resort to larger scale usage of borewells. This can lead to power demand growing again.

# Reservoir water levels improve, now just 2% below last year's

the 'active' mode since last one week, water tables in India's reservoirs have improved. As against 8% below last year's record-high a week back, the water levels on Friday were only 2% below the yearago level, reports Sandip Das. The water

10% above the average in the previous 10 years. According to the Central Water Commission (CWC), water level of the country's 143 reservoirs stood at 47.95 billion cubic metres (bcm) on Friday, which is 27% of their combined capacity.

### Current water levels at reservoirs



### Shriram Finance partners Paytm to offer small loans

SAJAN C KUMAR Chennai, June 30

SHRIRAM FINANCE ON Friday announced a partnership with Paytm to offer small business loans to merchants registered on the platform of the payments and financial services company. To start with, merchants on the Paytm network will get the opportunity to avail of loans from Shriram Finance. Later, the partnership will be extended to consumers loans.

Umesh Revankar, executive vice-chairman of Shriram Finance, said: "With the partnership with Paytm, we will be able to significantly cut opex and collection costs, which could be passed on to customers interms of lower interest rates."

With its technology-led lending, Paytm has strengthened the credit ecosystem by partnering with marquee financial institutions to digitally distribute loans. It has already tied up with seven NBFCs for loan origination.

Vijay Shekhar Sharma, founder and CEO of Paytm, said, "Our commitment to expand credit distribution gets a further boost with our new strategic partner Shriram Finance. We are happy that together we will be able to create credit offerings to serve small merchant partners and entrepreneurs of India."

# Fx reserves drop \$2.9 bn to \$593 bn

**FE BUREAU** Mumbai, June 30

billion for the week ended June 23, the Reserve Bank said on Friday. The overall reserves \$596 billion in the previous

It can be noted that in October 2021, the country's

forex kitty had reached an alltime high of ₹645 billion. The reserves have been declining as the central bank deploys the kitty to defend the rupee amid pressures caused majorly by global developments.

For the week ended June 23, the foreign currency assets, a major component of the reserves, decreased by ₹2.212 billion to ₹525.44 billion,

tical Supplement released by the central bank on Friday.

according to the Weekly Statis-

Expressed in dollar terms, the foreign currency assets include the effect of appreciation or depreciation of non-US units like the euro, pound and yen held in the foreign exchange reserves.

Gold reserves dropped USD 745 million to USD 44.304 billion, the RBI said.

(This is a public announcement for information purpose only and not an offer document and does not constitute an invitation or offer to acquire, purchase or subscribe to securities. Not for release, publication or distribution, directly or indirectly, outside India)

# **BUSINESS MACHINES LTD.**

Sawaca Business Machines Limited Corporate Identification Number: L74110GJ1994PLC023926

and Nagar Haveli as a Public Company under the provisions of the Companies Act, 1956 vide Certificate of Incorporation dated December 20, 1994. Subsequently the name of the company was changed from "Sawaca Finance Limited" to "Sawaca Business Machines Limited" under the Companies Act, 1956 and had obtained fresh certificate of incorporation dated December 16, 1999 issued by the Registrar of Companies, Gujarat, Dadra and Nagar Haveli. For further details about our Company, please refer to the section titled "General Information" beginning on

Tel. No.: +91 79- 2658 3309; Email: sawaca.business@yahoo.com; Website: www.sawacabusiness.com Contact Person: Mr. Saurabh Balkrishna Shah, Company Secretary & Compliance Officer

MR. VISHAL SATISHKUMAR SHAH, MR. SHETAL SATISHKUMAR SHAH AND MR. YATIN GIRISHBHAI SHAH ISSUE OF UP TO (•) EQUITY SHARES WITH A FACE VALUE OF RE. 1.00 EACH ("RIGHTS EQUITY SHARES" OF OUR COMPANY FOR CASH AT A PRICE OF RS. (.) EACH INCLUDING A SHARE PREMIUM OF RS. (.) PER RIGHTS EQUITY SHARE ("ISSUE PRICE") FOR AN AGGREGATE AMOUNT UP TO RS. 50.00 CRORES\* ON A RIGHTS BASIS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF OUR COMPANY IN THE RATIO OF (•) RIGHTS EQUITY SHARES FOR EVERY ( • ) FULLY PAID-UP EQUITY SHARES HELD BY THE ELIGIBLE EQUITY SHARE HOLDERS ON THE RECORD DATE, THAT IS ON (•) DAY, (•) ("THE ISSUE"). THE ISSUE PRICE FOR THE RIGHTS EQUITY SHARES IS (\*) TIMES THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES. FOR FURTHER DETAILS, SEE "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 115

Assuming full subscription. Subject to finalization of the Basis of Allotments.

Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018 as amended (the "SEB ICDR Regulations") to state that Sawaca Business Machines Limited is proposing, subject to requisite approvals market conditions and other considerations, an issue of equity shares to its equity shareholders on rights basis and has filed the Draft Letter of Offer ("DLOF") dated June 28, 2023 with the BSE Limited on June 28, 2023. Since the size of the Issue is less than Rs. 5000.00 Lakhs, as per the SEBI (ICDR) Regulations, the DLOF has not been filed with

Pursuant to the Regulation 72(1) of the SEBI ICDR Regulations, the DLOF filed with BSE is open for public comments if any. The DLOF is hosted on respective websites of Company-: www.sawacabusiness.comandrecognised stock exchanges where the equity shares of the Company are listed i.e. BSE at www.bseindia.com. All members of the public are hereby invited to provide their comments on the DLOF to BSEwith respect to the disclosures made in the DLOF. The public is requested to send a copy of the comments to BSE and to the Company at their respective addresses mentioned herein. All comments must be received by the Company on or before 05.00 p.m. on the 21st (Twenty First)day from the aforementioned date of filing the DLOF with BSEi.e., July 19, 2023

This announcement has been prepared for publication in India and may not be released in anyother jurisdiction Please note the distribution of the DLOF and issue of equity shares on rights basis to person in certain jurisdictions outside India may be restricted by legal requirements prevailing in those jurisdictions. Accordingly, any person who acquires Right sentitlement or Rights Equity shares will be deemed to have declared, warranted and agreed that at the time of subscribing for the Rights Equity Shares or the Rights Entitlements, suchperson is not and will not be in the United States and/or in the restricted jurisdictions. The Rights Equity Shares of the Company have not been and will not be registered under the United States Securities Act of 1933, as amended (the "Securities Act"), or in any other jurisdiction which have any restrictions in connection with offering, issuing and allotting Rights Equity Shares within its jurisdictions, and/or to its citizens. The offering to which the DLOF relates is not, and under no circumstances is to be construed as, an offering of any Rights Equity Shares or Rights Entitlements for sale in the United States or any other jurisdiction other than India or as a solicitation therein of an offer to buy any of the said Rights Equity Shares or Rights Entitlements.

funds in this Issue unless they can afford to take the risk of losing theirinvestment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in this Issue. For taking an investment decision, Investors must rely on their own examination of our Company and the Issue including the risks involved. The securities being offered in the Issue have not been recommended or approved by BSE/ SEBInor does BSE/ SEBI guarantee the accuracy or adequacy of the DLOF. Specific attention of the investors is invited to the section titled "Risk Factors" beginning on

The existing Equity Shares are listed on BSE.

NOTE: All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the DLOF.

### BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED

Address: Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali caves Road, Andheri (East) Mumbai-400093, Maharashtra, India; Tel. No.: +91-22-6263 8200/22; Email: rightsissue@bigshareonline.com; Investor Grievance Email: info@bigshareonline.com; Website: www.bigshareonline.com:

Contact Person: Mr. Mohan Devadiga; SEBI Registration No.: INR000001385

Date: June 28, 2023 Place: Ahmedabad

For Sawaca Business Machines Limited On behalf of the Board of Directors Sd/- Managing Director

requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to issue its equity shares on rights basis and has filed a DLOF with the BSE. The DLOFshall be available on the respective websites of Issuer Company at www.sawacabusiness.com and BSE at www.bseindia.com.. Investors should note that investment in Equity Shares involves a high degree of risk and investors should refer to and rely on the DLOFincluding the section

Notice is hereby given that 42nd Annual General Meeting (AGM) of the Company will be held at 04.35 PM IST, on Monday, the 24th day of July, 2023 through Video Conference (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice of AGM dated 25th May, 2023 The Company has sent the Notice of AGM. Annual Report to those shareholders

holding shares of the Company as on the 23rd June, 2023 through e-mail to Members whose e-mail addresses are registered with the Company / Depositories in accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated 5th May, 2020, 8th April, 2020, 13th April, 2020, 13th January, 2021, 5th May, 2022 and 28th December, 2022 ("MCA Circulars") and Securities and Exchange Board of India ("SEBI") circular dated 12th May, 2020 and 15th January, 2021, 13th May, 2022 and 5th January, 2023. The AGM Notice along with the explanatory statement and the Annual Report for the Financial year 2022-23 is available and can be downloaded from the

Company's website www.lecsindia.com (https://www.lecsindia.com/wpcontent/uploads/2023/06/LECS-AR-22-23\_mail.pdf) and the website of Stock Exchange in which the shares of the Company are listed i.e., BSE Limited website: www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) www.evoting.nsdl.com Members can attend and participate in the Annual General Meeting through

VC/OAVM facility only. The instructions for joining the Annual General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice of AGM using remote electronic voting system (remote e-voting) provided by the NSDL. Additionally, the Company is also providing the facility of voting through e-voting system during the Annual General Meeting ("e-voting"). Detailed procedure for remote e-voting/evoting is provided in the Notice of the Annual General Meeting. For further details in connection with e-voting, members may also visit the website www.evoting.nsdl.com.

The Board of Directors of the Company has appointed Sri. B. Krishnamoorthi Chartered Accountant as Scrutinizer to scrutinize the voting process in a fair and transparent manner.

Members are requested to carefully read the instructions given for voting through e-voting in the AGM Notice. Members are also requested to note the following.

1	Date of completion of dispatch of Notice/Annual Report	Tuesday, 27th June, 2023
2	Date and time of commencement of remote e-voting	Friday, 21st July, 2023 (09.00 AM IST)
3	Date and time of end of remote e-voting	Sunday, 23rd July, 2023 (05.00 PM IST)
4	Cut-off date for determining the members eligibility for e-voting/ remote e-voting	Monday, 17th July, 2023

not cast their votes on the resolution through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of

Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the Annual General Meeting. The voting rights of Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the cut-off date, may obtain the login id and password by sending a request to evoting@nsdl.co.in.

However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his / her existing User ID and Password for casting the votes.

In case the shareholder's email ID is already registered with the Company/its Registrar & Share Transfer Agent (RTA)/Depositories, log in details for e-voting are being sent on the registered email address.

If you have not registered your e-mail address with the Company / RTA / Depository you may please follow below instructions for obtaining login details for

Shareholders holding shares in physical mode are requested to send a request to the Registrar and Share Transfer Agent of the Company, S.K.D.C Consultants Limited at info@skdc-consultants.com by providing Folio No., name of shareholder, scanned copy of the share certificate (front & back), PAN (selfattested), Aadhar(self-attested).

Shareholders holding shares in Demat mode please provide DPID-CLID, Name. Client Master or Copy of Consolidated Accounts Statement, Copy of PAN Card (Self Attested), Copy of Aadhar (Self Attested) to evoting@nsdl.co.in.

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. If you have any queries relating to remote e-voting, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for shareholders available at the Downloads section of www.evoting.nsdl.com. If the shareholder is holding shares in NSDL, they may contact 022-48867000 / 022-24997000 or send a request mail to evoting@nsdl.co.in. If the shareholder is holding shares in CDSL, they may contact 1800225533 or send a request mail to evoting@cdsl.com in case of any grievances connected with facility for voting by electronic voting means, please contact Ms. Prajakta Pawle, NSDL,4th Floor,'A' Wing Trade World,Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel. Mumbai 400013, e-mail evoting@nsdl.co.in, Tel: 022-48867000 and 022-24997000.

The result of voting will be announced by the company in its website www.lecsindia.com and will be intimated to the Stock exchange in which the Company's equity shares are listed.

This public notice is also available in the Company's website viz. www.lecsindia.com and on the website of the stock exchange where the shares of the Company are listed.

Notice is hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 18th July, 2023 to Monday, 24th July, 2023 (Both days inclusive) for AGM and payment of Dividend. Dividend for the year 2022-2023, if declared at the AGM, will be paid to the Members whose name appear on the Register of Members and to the Beneficial Owners of Shares as per the details furnished by the Depositories, as the case may, as at the close of the business hours on Monday, 17th July, 2023.

By order of the Board For LAKSHMI ELECTRICAL CONTROL SYSTEMS LIMITED S.SATHYANARAYANAN Coimbatore Company Secretary 30.06.2023

### Place: Mumbai financialexp.epapr.in

Date: July 1, 2023

Individual Shareholders holding securities

Individual Shareholders holding securities

in demat mode with NSDL

in demat mode with CDSL

casting vote through remote e-voting.

# MANISH GUPTA New Delhi, June 30

Electricity consumption

rate ratings, Icra.

demand this summer.

Vedanta fined

flouting norms

Exchange Board of India (Sebi)

on Friday imposed a penalty of

₹30 lakh on metals-to-oil con-

glomerate Vedanta for violat-

ing the regulator's disclosure

Sebi said Vedanta had bro-

ken its rules by publishing a

made it appear it had part-

semiconductors in India, when

the deal was with Vedanta's

holding company. The publica-

Separately, Vedanta on Fri-

day said it will conduct a strate-

gic review of its steel and steel

raw material businesses. In a

regulatory filing, the company

sors to assist in this review.

price moving significantly.

₹30 lakh for

Bengaluru, June 30

THE SECURITIES

**REUTERS** 

requirements.

# Sebi disposes of insider trading case against Havells

**FE BUREAU** Mumbai, June 30

AND

THE SECURITIES AND Exchange Board of India has disposed of a case against family members of the promoter of Havells India.

Sebi had conducted an press release on its website that investigation into trading of Havells India (HIL) from December 1, 2020 to February nered with Foxconn to make 26, 2021 to ascertain whether there was violation of insider trading norms. On the basis of tion led to Vedanta's share findings of the investigation, a common show-cause notice dated February 22, 2023 was issued to Surjit Kumar Gupta, promoter and one of the directors of HIL; Ajay Kumar Gupta, son-in-law of the promoter and Sadhu Ram Gupta, father financials of HIL for December 2020 was shared on January 1, 2021, with the promoter. Subsequently, there were phone calls between the noticees and the UPSI information was passed on. Noticees 2 and 3 traded in the scrip of HIL in the derivatives segment during and after UPSI.

A flash report regarding the

However, there was no unusual pattern of mobile phone calls between the noticees 1 and 2 during the period of UPSI. Sebi found no evidence of communication of alleged UPSI by noticee 1 to noticee 2.

Noticees 2 and 3 are regular traders in the securities market and their trading activity during the UPSI period was not

said it has also engaged adviof Ajay. unusual.

## SUPRIYA LIFESCIENCE LIMITED

CIN: L51900MH2008PLC180452

Regd Off: 207/208, Udyog Bhavan, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai - 400063 Tel: + 91 22 4033 2727, Email: cs@supriyalifescience.com, Website: www.supriyalifescience.com

### NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given pursuant to Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013, ('Act') (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force), read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, ('Rules'), Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') and the Secretarial Standard on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India ("SS-2"), read with General Circular No.14/2020 dated 8" April, 2020, General Circular No.17/2020 dated 13" April, 2020, General Circular No.11/2022 dated 28th December, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA Circulars") and all/or any other applicable law, rules and regulations (including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force), for seeking the approval of the Members of the Company to transact the Business as contained in the Postal Ballot Notice dated June 28, 2023 ("Postal Ballot Notice"), by passing the said resolutions through Postal Ballot, only by way of remote e-voting process for the following business:

Sr. No.	Particulars	Resolution Type
1.	Appointment of Mr. Balasaheb Sawant (DIN No.: 07743507) as a Whole Time Director and Key Managerial Personnel of the Company	Ordinary

appear on the Register of Members / List of Beneficial Owners as on June 23, 2023 ("Cut-off Date") received from the Depositories and whose e-mail IDs are registered with the RTA/Company/Depositories. The physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope is not being sent to the Members for this Postal Ballot. The communication of the assent or dissent of the Members would take place through the

remote e-voting system In compliance with Regulation 44 of the SEBI Listing Regulations and pursuant to the provisions of Section 108 and Section 110 of the Act read with the Rules, the Company has engaged the services of National Securities Depository Limited ('NSDL')

All the members are informed that: (I) The remote e-voting will commence on Sunday, July 2, 2023 at 9.00 a.m. and will end on Monday, July 31, 2023 at 5.00 p.m. The e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and the e-voting module shall be disabled by

for the purpose of providing remote e-voting facility to its Members.

(II) The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. Friday, June 23, 2023. A person who is not a shareholder on the relevant date should treat this notice for information purpose only.

(III) The Company has appointed CS Sanam Umbargikar (FCS 11777), Partner of M/s. DSM & Associates, Company Secretaries, (hereinafter the "Practicing Company Secretary" or "PCS") as the Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner.

(IV) The procedure for e-voting has been given in the notes to the notice of Postal Ballot. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager at evoting@nsdl.co.in

(V) Members may download the Notice from the Company's website at www.supriyalifescience.com or from NSDL's website at www.evoting.nsdl.com. A copy of the Notice is also available on the website of BSE at www.bseindia.com and NSE at

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL Login type Helpdesk details

no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30

Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 or 022-23058542-43 Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the Postal Ballot and in particular, manner for

Members facing any technical issue in login can contact NSDL

helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free

For Supriya Lifescience Limited Shweta Singh

By Order of Board of Directors

Company Secretary & Compliance Officer



storage is currently at

With the monsoon at

**FOREX RESERVES DROPPED** \$2.901 billion to \$593.198 increased by \$2.35 billion to reporting week.

Our Company was originally incorporated as "Sawaca Finance Limited" at Registrar of Companies, Gujarat, Dadra page 38 of this Draft Letter of offer.

Registered Office: 45. Chinubhai Tower, Opp. Handloom House, Ashram Road, Ahmedabad-380 009, Gujarat, India; PROMOTERS OF OUR COMPANY:MR. SATISH RAMANLAL SHAH, MRS. JYOTSNA SATISHKUMAR SHAH,

This public announcement is being made in compliance with the provisions of Regulation 72(2) of the Securities and Securities and Exchange Board of India ("SEBI") nor SEBI shall issue any observation on the DLOF

Investment in equity and equity related securities involve a high degree of risk and investors should not invest any

page 20 of the DLOF before making an investment in the Issue. For details of the share capital of the Company, see Capital Structure on page No.43 of the DLOF. The liability of the members of our Company is limited.

REGISTRAR TO THE ISSUE

Disclaimer: Sawaca Business Machines Limitedis proposing, subject to applicable statutory and regulatory "Risk Factors" beginning on page 20 of the DLOF before making an investment in the Issue.

## 'महाऑनलाइन' कोलमडल्याने महसूल विभागाचा निर्णय

# शासकीय दाखल्यांसाटी मुदतवाढ

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

्शाळा-महाविद्यालय प्रवेशासाठी आणि म्हाडाच्या घरांसाठी विविध आवश्यक दाखले- प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी- नागरिकांच्या रांगा लागत सरकारच्या महाऑनलाइनची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्याची दखल घेत प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी शुक्रवारी सांगितले.

राज्यभरात अकरावी प्रवेशाची

पाकिस्तानी गुप्तचर

पुरविल्याचा ठपका

लोकसत्ता प्रतिनिधी

संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.

प्रदीप कुरुलकर यांच्याविरुद्ध

पथकाने (एटीएस) विशेष

न्यायालयात एक हजार ८३५

पानांचे आरोपपत्र विशेष

न्यायालयात शुक्रवारी दाखल

केले. डॉ. कुरुलकर यांनी

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला

गोपनीय माहिती पुरविल्याच्या

ठपका दोषारोपपत्रात ठेवण्यात

कुरुलकर सध्या येरवडा

कोठडीत आहेत. कुरुलकर

आल्यानंतर साठ दिवसांच्या

आत त्यांच्याविरुद्ध विशेष

न्यायाधीश कचरे यांच्या

पॉलिग्राफ चाचणीवर

कुरुलकर यांची पॉलिग्राफ आणि

व्हॉईस लेअर चाचणी करण्याची

न्यायालयीन

करण्यात

आला आहे.

कारागृहात

यांना अटक

युक्तिवाद पूर्ण

मागणी एटीएसने विशेष

न्यायालयाकडे केली आहे.

याबाबत न्यायालयात अर्ज

दाखल केला आहे. कुरुलकर

यांच्या वतीने ॲड. ऋषिकेश

सरकारी वकील ॲड. विजय

फरगडे यांनी एटीएसकडून बाजू

गानू यांनी बाजू मांडली.

पोलिसांकडून

होणाऱ्या छळाच्या

मुंबई : पोलिसांकडून होणाऱ्या

छळाच्या घटनांमध्ये चिंताजनक

वाढ झाल्याचे नमूद करून

भावना पोलिसांमध्ये निर्माण

व्हायला हवी. त्यासाठी

अधिकारांबाबत संवेदनशील

करण्याची गरज आहे. असे

करून

नोंदवण्यासाठी गेलेली वकील

आणि तिच्या पतीची छळवणक

करणाऱ्या चार पोलिसांनी या

दाम्पत्याला नुकसान भरपाई

म्हणून अडीच लाख रुपये

द्यावेत, असे आदेश राज्य

शिफारसही राज्य मानवी हक्क

महासंचालकांना केली. तक्रार

देण्यासाठी गेलेल्या विकलाचा

आणि तिच्या पतीचा शारीरिक

केल्याप्रकरणी चार पोलीस

कारवाई न केल्याबद्दलही

आयोगाने नागपूरच्या पोलीस

आणि मानसिक

अधिकाऱ्यांवर

मानवाधिकार आयोगाने दिले.

पोलिसांना

करण्यासाठी

आयोजित

आयोगाने

रक्षक

म्हणून

वागावे

जबाबदारीची

मानवाधिकार

संवेदनशील

कार्यशाळा

करण्याची

पोलीस

फौजदारी

तक्रार

घटनांमध्ये वाढ

मांडली आहे.

कायद्याचे

पोलिसांना

नागरिकांशी कसे

यंत्रणेला गोपनीय माहिती

डीआरडीओचे

दहशतवादविरोधी

प्रदीप कुरुलकरांविरुद्ध

१८३५ पानांचे आरोपपत्र

कामांसाठी राज्यातील जनतेला अधिवास, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला अशा विविध दाखल्यांची

न्यायालयात आरोपपत्र दाखल

करण्यात आले आहे. एटीएसच्या

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजाता

तानवडे यांनी विशेष न्यायालयात

आरोपपत्र दाखल केले आहे.

आरोपपत्र एक हजार ८३५ पानांचे

जाहीर सूचना

शाखा कार्यालय शिफ्टिंग

बजाज फायनान्स लिमिटेड, तिचे नोंदणीकृत

कार्यालय येथे असलेले- मुंबई-पुणे रोड, आकर्डी

पुणे-४११ ०३५ व कॉर्पोरेट कार्यालय- ४था मजला,

बजाज फिनसर्व्ह हाऊस, विमान नगर, पुणे-

अहमदनगर रोड लगत, पुणे-४११ ०१४, महाराष्ट्र,

याद्वारा तिचे ग्राहक व संबंधितांना कळवीत आहे

की, **बजाज फायनान्स लि., ५ आणि ६०,** 

तळमजला, छड्डा क्रिसेन्ट को-ऑपरेटिव्ह

हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉट नं. ४६ व ५५,

मेट्रोपोलिस व वूडलॅण्डजवळ, अभ्युदय बँक

मार्ग, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई-४०० ७०३

येथे स्थित असलेले तिचे कार्यालय **०३ ऑक्टोब**र

**२०२३**च्या प्रभावापासून बंद असणार आहे

ग्राहकांच्या उत्तम सविधेकरिता सर्व विद्यमान सेवा

बजाज फायनान्स लिमिटेड, सेक्टर १७, वाशी,

नवी मुंबई, शॉप नं. ३२-३३, युनियन बँकेसमोर,

वर्धमान मार्केट, प्लॉट नं. ७५, वाशी-४०० ७०३

येथील नवीन शाखेकडे उपलब्ध असणार आहेत

सर्व ग्राहक आणि संबंधितांना विनंती करण्यात येते

की, त्यांनी पत्त्यातील बदलाची नोंद घ्यावी आणि

विनंती करण्यात येते की, त्यानंतर बजाज

फायनान्स लिमिटेड, सेक्टर १७, वाशी, नवी

मुंबई, शॉप नं. ३२-३३, युनियन बँकेसमोर,

वर्धमान मार्केट, प्लॉट नं. ७५, वाशी-४०० ७०३

बजाज फायनान्स लिमिटेड

पुणे-४११ ०१४, महाराष्ट्र

टेलि.: ०२० ७१५०५०५०

४था मजला, बजाज फिनसर्व्ह हाऊस,

विमान नगर, पुणे-अहमदनगर रोड लगत,

पश्चिम रेल्वे

खडी बाजूला सारणे

व चिखल हटविणे

शिभागीय रेल्डो व्यवस्थापक (इब्ल्यूए), प्रविचा

रेल्हो, संहावा मंजला, अभि. हिमांग, सुंबई सेन्द्रल,

मुंबई-४०० ००८, ई-निविदा क्र.: बीसीटी/२३-

२४/१०६ दि. २८.०६.२०२३ आमंत्रित करीत

आहे. कांग्र टॉ टिकांग्र : १. उधना जी- जेळगांग्र

जं. (द्यापी)- सीटीआर(पी)-३.१८०टी किमी

आणि विसार-सूरत (यूपी)-सीटीआर(पी)-०.७०१टी किमी (एकूण सीटीआर(पी)=

३.८८१). २. विशंर-सुरत-टीटीआर(पी)-

२.९२७टी किमी ३. जीराबासन-सुरत-

सीटी आर (पी) - ९.५०७ किमी आं ि ।

जौरावासन-स्रत- टीआरआर(पी)-१.०७५

किमी आंणि टीएंसेआर(पी)-२.४७६ किमीओ

संबंधित एफआरएम/ एसबीसीएमची झॉलो

संक्रीनिंग करंगो. ४. ट्रॅक संकिंट फेल्स्यूअर

होण्यापासून ग्रतिबंध करण्यासाठी रेलच्या

खांलील ५० एमेएम खोल खंडी बोर्जूला सोरंगी

र्ग चिखल हटविणे (एकत्रित निविदा). कामीचा

अंदोजित खर्रो : ₹ २,४४,२६,७९६.५६. बंदोंगी

रक्का: ₹२७२१००/-. जॉमी करेण्यांची

ड़ोंबंटचा दिनांक आणि बेळ: २५.०७.२०२३

रोजी १५.०० बॉर्जिंगा उद्योड्संबोची दिनोंक

आंणि वेळ: २५.०७.२०२३ रोजी १५.३०

वीजेते. अधिक वपदीलासाठी कृपया आमची

वेबसाइट www.ireps.gov.in येथे भेट हा.

प्रतिक्षरीतीने सांदर केलेल्या ऑफर्स विचारात

आसाला लाइक करा: 🌠 facebook.com/WesternRly

पश्चिम रेल्वे

प्रवर्तन आणि

देखभालीची कामे

चीफ इंजिनीयर, पहिचम रेल्टो, चर्चमेट हे

खालील ई-पापणासाठी निविदा मागवीत

आहेत. ई-पोक्युतमेन्ट निविदा कर्माक:

इक्क्ष्यू६४१-२२-२३-डीएम- इक्क्ष्यूएल-०१.

निविदा कामाचे वर्णनः पश्चिम रेल्वेच्या सर्हा

बीजी रूट्सच्या सर्व प्रकारच्या मेन लाइनच्या

ट्रॅकवर डीप स्कीनिंगची सेवा प्रविणे. वा

सेवेच्या व्याप्तीप्रमाणे १५ वर्षांच्या मुद्तीसाठी

प्रवर्तन आणि देखभाल करणे तसेदा

साइटवरील सर्घ प्रासंगिक कामे करणे. यासाठी सेवा प्रविणाऱ्याला स्वतःची यंत्रसामधी

वापरावी लागतील. खात यंत्रांचे सूटे भाग,

वापराची साधने, कर्मचारी इ. स्वतःची

लागतील. वा कामाच्या व्याप्तीनुसार सर्व्हिंस

देणारे आणि रेल्डो यांच्यामध्ये मालमतेहो आणि

मालसामानाचे कोणतेही हस्तांतरण केले

जाणार नाही. एकूण निविदा मूल्याः

₹ २,४२,९७,९०,४९८.६८. इत्रेट: ₹ १ कोटी.

ई-निविदा बांद होण्याची तारीखः

३१.०७.२०२३ रोजी ११.०० वाजता. ई-

निविदा उघडण्याची तारीख: ३१.०७.२०२३

रोजी ११.१५ बाजता. सूचनाः १. वरील ई-

प्रापण निविदेची संपूर्ण माहिती आणि त्यासौबरा

निविदा कागदपत्रे https://ireps.gov.in या

वेबसाइटवर निविदा उघडण्याच्या तारखेपर्यंत

उपलब्ध असतील. २. वरील निविदांसाठी

ई-बिड्सच्या फॉर्मव्यतिरिक्त अन्य प्रकारे सादर

केलेल्या बोली स्वीकारत्या जाणार नाहीत. या

कामासाठी विक्रेत्यांनी त्यांची नोंदणी

आयआर्र्डपीएसच्या वेबसाइटवर करावी लागेल.

तसेच त्यासोवत सीसीए यांनी आयटी कायदा-

घेतल्या जाणार नाहीत.

येथील आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

तारीख : ०१.०७.२०२३

प्रलंबित अर्जांमध्ये वाढ

अर्जांची संख्या प्रचंड वाढल्याने सर्व्हरवर ताण येतो आहे. त्यामुळे एक दाखला काढण्यासाठी ५ ते ६ मिनिटे लागत आहेत. पूर्वी हेच काम अर्धा ते एका मिनिटात होत होते. मात्र, दाखले मिळण्यास विलंब होत असल्याने

प्रलंबित अर्जांची संख्या वाढली आहे. येत्या काही दिवसांत ही समस्या दूर होईल, असा विश्वास सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

धावपळ सुरू आहे. शिवाय, विविध गरज लागते. मात्र, महाऑनलाइन आणि सेत् सुविधा केंद्रांच्या सर्व्हरमधील दोषामुळे ही प्रमाणपत्रे देण्याची व्यवस्था कोलमडून गेली आहे. त्यामुळे दाखले मिळत

नसल्याने सेत् केंद्रांबाहेर लोकांच्या रांगा लागल्याचे चित्र सर्वत्र दिसत

प्रयत्न माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून केला जात असला तरी अजूनही त्यात यश आलेले नाही. त्याचवेळी नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत हे दाखले सादर करण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदत वाढविण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला. तसेच दोन दिवसांत सर्व्हरची क्षमता वाढवून ही अडचणही दूर केली जाणार असल्याचे माहिती व तंत्रज्ञान विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

# १२ महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त स्वायत्त दर्जा

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, स्वायत्त महाविद्यालये शैक्षणिक उपाययोजना केलेल्या संस्थांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या धोरणामधील तत्त्वानुसार भविष्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन स्तरावर पदवी देण्याच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाने एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. नुकत्याच पार पडलेल्या परिषदेच्या बैठकीत विद्या शिफारशीवरून व्यवस्थापन परिषदेने मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या १२ स्वायत्त महाविद्यालयांना अधिकारप्रदत्त

स्वायत्त महाविद्यालये...

 भाऊराव पाटील महाविद्यालय, वाशी.
 निगनदास खांडवाला महाविद्यालय, मालाङ. ■ बिर्ला महाविद्यालय, कल्याण. ■ के. जे. सोमय्या महाविद्यालय, विद्याविहार. 💻 सोफिया महिला महाविद्यालय, भुलाभाई देसाई मार्ग. 

मिठीबाई महाविद्यालय, विले पार्ले. झेविअर्स महाविद्यालय, फोर्ट. 🔳 रामनिरंजन झुनझुनवाला महाविद्यालय घाटकोपर. 🔳 रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय, माटुंगा. 🔳 जय हिंद महाविद्यालय, चर्चगेट. 🔳 सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, अंधेरी. 🔳 एसआयईएस महाविद्यालय, शीव

स्वायत्त महाविद्यालयाचा (एम्पॉवर ऑटोनॉमस कॉलेज) दर्जा प्रदान केला आहे.

मुंबई विद्यापीठाने २३ मे रोजी

काढून स्वायत्त महाविद्यालयांकडून अधिकारप्रदत्त महाविद्यालयाच्या दर्जासाठी अर्ज मागविले होते विद्यापीठास प्राप्त झालेल्या १३

अर्जांची रीतसर दुबार छाननी करून एकुण १२ स्वायत्त महाविद्यालयांचे अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयासाठी पात्र करण्यात

अधिकारप्रदत्त स्वायत महाविद्यालय दर्जाचे फायदे..

अधिकारप्रदत्त स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा मिळालेल्या स्वायत्त महाविद्यालयांना नवीन प्रमाणपत्र, पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करणे अधिक सुलभ होणार आहे. विद्यापीठांच्या मंजूरीने पीएचडीचे अभ्यासक्रम सुरू करणे, अभ्यासक्रमांची शुल्क रचना करणे या आनुषंगिक बाबींसाठी स्वातंत्र्यही मिळणार आहे. मूल्यांकनाची पद्धत विहित करणे, निकाल जाहीर करणे

या गोष्टींचीही मुभा मिळणार आहे.



नोंदणीकृत कार्यालय : बॉम्बे हाऊस, २४ होमी मोदी स्ट्रिट, मुंबई - ४०० ००१ दूरध्वनी : +९१ २२६६६५८२८२ ई-मेल : inv\_rel@tatamotors.com वेबसाइटः www.tatamotors.com सीआयएनः एल२८९२०एमएच१९४५पीएलसी००४५२० ७८व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

ज्याद्वारे सूचना देण्यात येते की, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (''एमसीए'') सर्वसाधारण परिपत्रक क्र.

१४/२०२० दिनांकित ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांकित ५ मे २०२०, ०२/२०२१ दिनांकित १३ जानेवारी २०२१, २१/२०२१ दिनांकित १४ डिसेंबर २०२१, ३/२०२२ दिनांकित ५ मे २०२२ आणि क्र. १०/२०२२ दिनांकित २८ डिसेंबर २०२२ (एकत्रितरित्या ''एमसीए'' परिपत्रके म्हणून उल्लेखित) यांसोबत वाचावयाचे कंपनी अधिनियम, २०१३(''अधिनियम'')चे लागू उपबंध व त्याखाली केलेले नियम, तसेच या संदर्भात एमसीए अणि/ अथवा सेबी द्वारा जारी करण्यात आलेल्या अन्य कोणत्याही लागू परिपत्रकांसमवेत सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारा निर्गमित सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबो') परिपत्रक क्र. सेबो/एचओ/सीएफडो/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, सेबो/एचओ/सीएफडो/सीएमडो२/सीआयआर/पो/२०२१/११, सेबो/एचओ/सीएफडो/सीएमडो२/ सीआयआर/पी/२०२२/६२ आणि सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ अनुक्रमे १२ मे २०२०, १५ जानेवारी २०२१, १३ मे २०२२ आणि ५ जानेवारी २०२३ दिनांकित परिपत्रके (एकत्रितरित्या ''सेबी परिपत्रके''म्हणून उल्लेखित)यांचे अनुपालन करताना, सामाईक स्थळी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीविना, एजीएम बोलविणाऱ्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता मंगळवार, ८ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी (भारतीय प्रमाण वेळेनुसार) ३ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी) अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम')च्या माध्यमातून टाटा मोटर्स लिमिटेडची ('कंपनी'ची) ७८वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात येणार आहे. कंपनी/ रजिस्ट्रार ॲण्ड शेअर ट्रान्स्फर एजन्ट ('रजिस्ट्रार'/'आरटीए')/ डिपॉझिटरी पार्टिसिपन्ट्स ('डीपी'ज) यांच्याकडे ज्यांचे ई-मेल ॲडेसिस नोंदणीकत आहेत अशा सदस्यांना मंगळवार, २७ जून २०२३ व बुधवार, २८ जून २०२३ रोजी केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, ७८वी एजीएम बोलविणारी सूचना या कंपनीने पाठविली आहे. वित्तीय वर्ष २०२२-२३ च्या कंपनीच्या इंटिग्रेटेड ॲन्युअल रिपोर्ट (दी 'इंटिग्रेटेड ॲन्युअल रिपोर्ट') समवेत ७८व्या एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाइटवर www.tatamotors.com मध्ये, दी स्टॉक एक्स्चेंजिस म्हणजेच बीएसई लिमिटेड (बीएसई) व नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई) यांच्या वेबसाइट्सवर www.bseindia.com व www.nseindia.com मध्ये त्याचप्रमाणे नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') यांच्या वेबसाइटवर www.evoting.nsdl.com मध्ये

जे सदस्य त्यासाठी विनंती करतील अशा सदस्यांना वित्तीय वर्ष २०२२-२३ (एफवाय२२-२३) च्या इंटिग्रेटेड ॲन्युअल रिपोर्टची छापील प्रत पाठविण्यात येईल.

७८व्या एजीएमच्या सूचनेमध्ये निर्देशिल्याप्रमाणे सदस्य केवळ व्हीसी/ ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातूनच एजीएमला हजर राहू शकतात व त्यात सहभागी होऊ शकतात. कृपया नोंद घ्यावी की कंपनीच्या ७८व्या एजीएमला व्यक्तिशः हजर राहण्याची व सहभागी होण्याची कोणतीही तरतूद केली

एजीएमपूर्वी आणि दरम्यान करावयाच्या दूरस्थ ई-मतदानासाठी सूचना :

'वेळोवेळी दुरुस्त केल्याप्रमाणे कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४च्या नियम २० सोबत वाचावयाचे अधिनियमाचे कलम १०८, दी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारा निर्गमित सर्वसाधारण सभेबाबतचे सेक्रेटरीयल स्टॅण्डर्ड-२ आणि सुधारितप्रमाणे, दी लिस्टींग रेग्युलेशन्सचा विनियम ४४ यांचे अनुपालन करताना कंपनी या एजीएममध्ये करावयाच्या कामकाजाबाबत एजीएमपूर्वी तसेच एजीएम दरम्यान फक्त इलेक्ट्रॉनिक्स साधनांद्वारा ७८व्या एजीएममध्ये मतदान करण्याचा त्यांचा अधिकार बजावण्याची सुविधा सदस्यांना पुरवीत आहे आणि या प्रयोजनार्थ कंपनीने, इलेक्ट्रॉनिक साधनांमार्फत मतदान सुकर करण्याकरिता एनएसडीएल यांची

नेमणुक केली आहे. (ए)एजीएमपूर्वी दूरस्थ मतदान, (बी) व्हीसी/ ओएव्हीएम माध्यमातून एजीएममध्ये सहभागी व सामील होणे, (सी) एजीएम दरम्यान ई-मतदान आणि (डी) ईमेल आयडींची नोंदणी यावरील व्यापक मार्गदर्शन एजीएमच्या सूचनेत उपलब्ध आहे जी कंपनीच्या वेबसाइटवर पाहता येईल व तेथून

कट-ऑफ डेट म्हणजेच मंगळवार, १ ऑगस्ट २०२३ ('कट-ऑफ डेट') रोजीनुसार सदस्यांच्या नोंदवहीत/ डिपॉझिटरींनी केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत ज्यांचे नाव नोंदणीकृत असेल अशी व्यक्ती, सूचनेमध्ये मांडलेल्या सर्व ठरावांवर, एकतर एजीएमपूर्वी किंवा एजीएम दरम्यान, एनएसडीएलद्वारा पुरविण्यात आलेल्या दूरस्थ ई-मतदान सुविधेचा लाभ घेण्यास अधिकारपात्र राहील. दूरस्थ ई-मतदान कालावधी, शुक्रवार ४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी (भारतीय प्रमाण वेळेनुसार) ९ वाजता सुरू होईल आणि सोमवार ७ ऑगस्ट २०२३ रोजी सायं. (भारतीय प्रमाण वेळेनुसार) ५ वाजता संपेल. त्यानंतर दूरस्थ ई-मतदान मॉड्युल, एनएसडीएलद्वारा मतदानाकरिता अक्षम केले जाईल. ई-मतदानाची सुविधा एजीएम दरम्यानसुद्धा उपलब्ध करून देण्यात येईल आणि दूरस्थ ई-मतदानद्वारा ज्यांनी आपली मते नोंदविली नसतील असे, एजीएमला उपस्थित असलेले

सदस्य, एजीएमदरम्यान ई-मतदानाच्या माध्यमातून आपली मते नोंदविण्यास पात्र राहतील. सदस्याने एकदा ठरावावर आपले मत नोंदविले की त्यानंतर सदस्याला ते बदलता येणार नाही. सर्वसाधारण भाग धारण करणाऱ्या सदस्यांचे मतदान अधिकार हे भरणा केलेल्या सर्वसाधारण भाग भांडवलाशी समान प्रमाणात असतील आणि 'ए' सर्वसाधारण भागांवरील मतदान अधिकारांबाबत, सदस्य मंगळवार, १ ऑगस्ट २०२३ असलेल्या कट-ऑफ डेट रोजीनुसार कंपनीत त्यांनी धारण

केलेल्या दर दहा 'ए' सर्वसाधारण भागांसाठी एका मताकरिता अधिकारपात्र राहतील. कंपनी/डीपी यांच्याकडे ई-मेल पत्त्याची नोंदणी करणे आणि ई-मतदानासाठी यूजर आयडी व

ज्या सभासदांनी त्यांचे शेअर्स प्रत्यक्ष स्वरूपात अद्ययावतीकरण कंपनीकडे अद्यापि केलेले नाही; त्यांना विनंती करण्यात येते की, त्यांनी त्यांच्या ई-मेलचे अद्ययावतीकरण csg-unit@tcpindia.co.in येथे करावे. जे सभासद डिमटेरियलाइज्ड स्वरूपात धारण करीत आहेत त्यांना विनंती करीत आहे की, त्यांची नोंदणी/ ई-मेल पत्त्यांचे अद्ययावतीकरण त्यांच्या संबंधित डीपीजकडे करावे.

ज्या कुणी व्यक्तींनी कट-ऑफ तारीख म्हणजे मंगळवार, दि. ०१ ऑगस्ट २०२३ यानंतर आणि ई-मेलमार्फत सूचना पाठविल्यानंतर प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण केलेले आहेत त्यांनी आणि नॉन-इण्डिक्चूजल- शेअर होल्डर्स यांनी आणि या कट-ऑफ तारखेनंतर जे सदस्य झाले आहेत त्यांना evoting@nsdl.co.in यांना किंवा इश्यूअर/ आस्टीए यांच्याकडे विनंती पाठवून लॉगइन आयडी आणि पासवर्ड मिळविता येईल. मात्र जर अशा सदस्याने यापूर्वीच एनएसडीएलकडे दूरवरून ई-मतदान करण्यासाठी नोंदणी केलेली असेल तर अशा व्यक्तीला त्याला/ तिला दूरस्थ ई-मतदान करण्यासाठी आपला विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्ड त्याच्या/ तिच्या ई-मतदानासाठी वापरता येईल. जर सदस्य त्यांचे पासवर्ड विसरले असतील तर त्यांच्यासाठी ''फॉरगॉट यूजर डिटेल्स/ पासवर्ड'' किंवा ''फिजिकल यूजर रिसेट पासवर्ड'' हे www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध असलेले पर्याय वापरून किंवा ०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९९-७००० येथे फोन करून त्यांचा पासवर्ड पुन्हा

निश्चित करता येईल. जे व्यक्तिशः कंपनीचे शेअरधारक त्यांच्या सिक्युरिटीज डीमॅट स्वरूपात धारण

करतात आणि ज्यांनी कंपनीचे शेअर्स सूचना पाठविल्यानंतर धारण केलेले आहेत आणि जे कट-ऑफ

तारीख म्हणजे मंगळवार, दि. ०१ ऑगस्ट २०२३ला कंपनीचे सदस्य झालेले आहेत त्यांनी ७८वी

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या आयोजनाच्या सूचनेमध्ये ''एनएसडीएल-ई-मतदान प्रणाली मिळविणे''

या शीर्षकाखाली ई-मतदानासाठी यूजर आयडी आणि पासवर्ड मिळविणे/ प्राप्त करणे यासाठी नमूद केलेल्या इतर पद्धती यात दिलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करावे. याविषयी कोणतीही चौकशी/ विचारणा करावयाची असल्यास तुम्ही सदस्यांसाठी नेहमी विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज) वाचावे आणि www.evoting.nsdl.com येथील डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध असलेले ई-वोटिंग मॅन्युअल पाहावे किंवा ०२२-४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७००० येथे फोन करावा किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे- सीनियर मॅनेजर, एनएसडीएल यांना

विनंतीपत्र evoting@nsdl.co.in येथे पाठवावे. डीमॅट स्वरूपात सिक्युरिटीज धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या डिपॉझिटरीजमार्फत म्हणजे एनएसडीएल/ सीडीएसएल यांच्यासंबंधित लॉगइन करण्याच्या तांत्रिक अडचणी असल्यास त्याच्या साह्यासाठी मदत केंद्रे खालीलप्रमाणे उपलब्ध आहेत:

लॉगइनचा प्रकार	हेल्पडेस्कचा तपशील
एनएसडीएलकडून डीमॅट	ज्या सदस्यांना लॉगइन करताना तांत्रिक अडचणी येत असतील
स्वरूपात सिक्युरिटीज	त्यांनी एनएसडीएलचा हेल्पडेस्क यांच्याशी
धारणकर्ते व्यक्तिशः श्रेणीचे	1 80
शेअरधारक	४८८६ ७००० आणि ०२२-२४९९ ७००० यावर संपर्क करावा.
सीडीएसएलकडून डीमॅट	ज्या सदस्यांना लॉगइन करताना तांत्रिक अडचणी येत असतील
स्वरूपात सिक्युरिटीज	त्यांनी सीडीएसएलचा हेल्पडेस्क येथे म्हणजे
धारणकर्ते व्यक्तिशः श्रेणीचे	
शेअरधारक	किंवा विनामूल्य फोन क्र. १८०० २२ ५५ ३३ येथे संपर्क करावा.

याशिवाय अधिनियमाचे कलम ९१ ज्याचे वाचन त्याखाली तयार केलेल्या नियमावलीसोबत आणि सूचीवर घेण्याच्या नियमनांसोबत केले जाते; त्यानुसार सूचना देण्यात येते की, कंपनीचे रजिस्टर ऑफ

मेम्बर्स आणि रोअर ट्रान्स्फर बुक ही शनिवार, दि. २९ जुलै २०२३ पासून मंगळवार, दि. ०८ ऑगस्ट२०२३ पर्यंत (दोन्ही दिवस समाविष्ट) ही एजीएमच्या कामाकरिता आणि वि. वर्ष २२-२३च्या लाभांशाचे पैसे देण्याच्या कारणाकरिता बंद राहतील. कंपनीच्या संचालक मंडळाने दुरस्थ ई-मतदान प्रक्रिया तसेच एजीएममधील ई-मतदान योग्य आणि पारदर्शकरीतीने पार पडावे यासाठी पाहणी करण्यासाठी स्क्रूटिनायझर म्हणून श्री. पी. एन. पारिख

(सदस्यता क्र. एफसीएस ३२७) प्रॅक्टिसायझिंग कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली आहे. ते नसल्यास श्रीमती जिग्यासा वेद ( सदस्यता क्र. एफसीएस ६४८८ ) आणि त्यांनाही शक्य झाले नाही तर श्री. मितेश धाबलीवाला (सदस्यता क्र. एफसीएस ८३३१) या मेसर्स पारिख ॲण्ड असोसिएट्स या संस्थेचे प्रॅक्टिसायझिंग कंपनी सेक्नेटरीज यांना नियुक्त केले जाईल.

या दूरस्थ ई-मतदानाने केलेले मतदान आणि एजीएमदरम्यानचे मतदान यांचे निकाल एजीएमचे काम संपल्यानंतर दोन दिवसांच्या आत जाहीर केले जातील.

जाहीर झालेले निकाल आणि त्यासोबत संबंधित स्क्रूटिनायझर यांचा अहवाल हे कंपनीची वेबसाइट

www.tatamotors.com येथे तसेच एनएसडीएलची वेबसाइट www.evoting.com येथे जाहीर झाल्यानंतर तात्काळ प्रदर्शित केले जातील. तसेच जेथे जेथे कंपनीचे शेअर्स सूचिबद्ध केलेले आहेत त्या सर्व स्टॉक एक्स्चेंजेस म्हणजे बीएसई आणि एनएसई यांना कळविण्यात येतील आणि त्यांच्या संबंधित वेबसाइट्स म्हणजे www.bseindia.com आणि www.nseindia.com येथे उपलब्ध

> टाटा मोटर्स लिमिटेडकरिता मलॉय कुमार गुप्ता कंपनी सेक्रेटरी

सर्व्हरमधील दोष दुर करण्याचा

# सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेड

CIN: L51900MH2008PLC180452 नोंदणीकृत कार्यालय: २०७/२०८, उद्योग भवन, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई - ४०००६३. दुरध्वनी: +९१ २२ ४०३३ २७२७, ईमेल: cs@supriyalifescience.com, संकेतस्थळ: www.supriyalifescience.com

टपाली मतदानाची सूचना आणि ई-मतदानाची माहिती

कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ ('नियम') चा नियम २० आणि २२ सोबत वाचावयाच्या कंपनी अधिनियम, २०१३ ('अधिनियम') चे कलम १०८ सोबत वाचावयाचे कलम ११० आणि अन्य लागू उपबंध (तात्पुरती अंमलात असलेली त्यांची कोणतीही वैधानिक सुधारणा किंवा पुनर्कायदा यांसह), दी सिक्यूरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ ('सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स') आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, भारत सरकारद्वारा जारी करण्यात आलेले ८ एप्रिल २०२० दिनांकित सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२०, १३ एप्रिल २०२० दिनांकित सामान्य परिपत्रक क्र. १७/२०२०, २८ डिसेंबर २०२२ दिनांकित सामान्य परिपत्रक क्र. १९/२०२२ ('एमसीए परिपत्रके') सोबत वाचावयाचे, दी इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाद्वारा जारी करण्यात आलेले सर्वसाधारण सभांबाबतचे सेक्रेटरीअल स्टॅण्डर्ड ('एसएस-२') आणि सर्व/अथवा अन्य कोणताही लागू कायदा, नियम व विनियम (तात्पुरती अंमलात असलेली त्यांची कोणतीही वैधानिक सुधारणा किंवा पुनकयिदा यांसह) अन्वये यादारे सूचना देण्यात येते की, पुढील कामकाजांसाठी केवळ दुरस्थ ई-मतदान प्रक्रियेच्या स्वरूपात, टपाली मतदानामार्फत उक्त ठराव पारित करून २८ जून २०२३ दिनांकित टपाली मतदानाच्या सूचनेत (''टपाली मतदानाची सूचना'') समाविष्ट असलेले व्यवहार करण्यासाठी कंपनीच्या सदस्यांची मज़री मागण्यात येत आहे :

अ.क्र.	तपशील	उरावाचा प्रकार
۹.	कंपनीचे पूर्णवेळ संचालक व प्रमुख व्यवस्थापकीय कर्मचारी म्हणून श्री. बाळासाहेब सावंत (डीआयएन: ०७७४३५०७) यांची नियुक्ती.	सर्वसाधारण

उपरोल्लेखित उपबंध आणि एमसीए परिपत्रके यांचे अनुपालन करून, २३ जून २०२३ (''कट–ऑफ डेट'') रोजीनुसार ज्यांची नावे सदस्यांच्या नोंदवहीत/डिपोंझिटरीकडून मिळालेल्या लाभार्थी मालकांच्या सूचीत नमूद आहेत आणि ज्यांचे ई–मेल आयडींज आरटीएकडे/कंपनीकडे/ डिपॉझिटरींकडे नोंदविलेले आहेत अशा सदस्यांना, अन्य बार्बीबरोबरच दरेस्थ ई—मतदानाची प्रक्रिया व पद्धत निर्देशिणारी टपाली मतदानाची सूचना (''सूचना'') इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारा शुक्रवार, ३० जून २०२३ रोजी पाठविण्यात आली आहे.

टपाली मतदान प्रपत्र आणि प्री-पेड बिझनेस रिप्लाय एन्व्हलपसमवेत सूचनेची छापील प्रत सदस्यांना या टपाली मतदानासाठी पाठविण्यात येत नाही. सदस्यांच्या होकाराची किंवा नकाराची संसूचना, दूरस्थ ई–मतदान प्रणालीमार्फत पाठविता येईल. सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्सचा विनियम ४४ चे अनुपालन करताना आणि नियमांसोबत वाचावयाच्या अधिनियमाच्या कलम १०८ व कलम ११०

च्या उपबंधान्वये या कंपनीने तिच्या सदस्यांना दूरस्थ ई–मतदान सुविधा पुरविण्याच्या प्रयोजनार्थ नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) यांच्या सेवांना कामात गुतविले आहे. सर्व सदस्यांना कळविण्यात येते की:

 दरस्थ ई-मतदान रविवार, २ जुलै २०२३ रोजी सकाळी ९ वाजता सुरू होईल आणि सोमवार, ३१ जुलै २०२३ रोजी सायं. ५ वाजता बंद होंईल. पूर्वोक्त तारीख व वेळेपश्चात ई-मतदान करता येणार नाही आणि त्यानंतर एनएसडीएलकडून ई-मतदान मॉड्युल मतदानासाठी

(॥) सदस्यांचे मतदानाचे हक हे कट-ऑफ डेट म्हणजेच शुक्रवार, २३ जून २०२३ रोजीनुसार कंपनीच्या भरणा केलेल्या समभाग

भांडवलातील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील, सेंबंधित तारखेरीजीनुसार भागधारक नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ

(॥) ई–मतदान प्रक्रिया योग्य आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परिनिरीक्षक म्हणून मेसर्स डीएसएम ॲण्ड असोसिएट्स, कंपनी सेक्रेटरीज यांचे भागीदार सीएस सनम उम्बर्गीकर (एफसीएस: ११७७७), (इथून पूढे ''प्रौंक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी'' किंवा ''पीसीएस'')

(iv) ई-मतदानाची पद्धत, टपाली मतदानाच्या सूचनेच्या नोंदींमध्ये देण्यात आली आहे. काही विचारणा असल्यास, www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध असलेले भागधारकांसाठीचे ई–व्होटिंग यूजर मॅन्युअल व भागधारकांसाठीचे फ्रिक्केंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यूज) पाहावेत किंवा निःशुल्क क्रमांक १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४३० वर फोन करावा अथवा

evoting@nsdl.co.in वर श्रीमती पल्लवी म्हात्रे, सीनिअर मॅनेजर यांच्याकडे विनंती पाठवावी. (v) कंपनीच्या वेबसाइटवरून <u>www.supriyalifescience.com</u> मधून किंवा एनएसडीएलच्या वेबसाइटवरून <u>www.evoting.nsdl.com</u> मधून सदस्य ही नोटीस डाऊनलोड करू शकतात. सूचनेची प्रत, बीएसईच्या वेबसाइटवर <u>www.bseindia.com</u> मध्ये आणि एनएसईच्या

www.nseindia.com मध्येसुद्धा उपलब्ध आहे. डिपॉझिटरी म्हणजेच एनएसडीएल आणि सीडीएसएलमार्फत लॉगइन संबंधित कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी डिमॅट प्रकारात

लॉग इन प्रकार	हेल्पडेस्कचे तपशील लॉगइनमधील कोणत्याही तांत्रिक समस्येला सामोरे जाणारे सदस्य, <u>evoting@nsdl.co.in</u> मध्ये विनंती पाठवून किंवा निःशुल्क क्र. १८०० १०२० ९९० आणि १८०० २२ ४४ ३० वर फोन करून एनएसडीएल हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतात.		
एनएसडीएलकडे डिमॅट प्रकारात सिक्युरिटीज धारण करणारे व्यक्तिगत भागधारक			
सीडीएसएलकडे डिमॅट प्रकारात सिक्युरिटीज धारण करणारे व्यक्तिगत भागधारक	लॉगइनमधील कोणत्याही तांत्रिक समस्येला सामोरे जाणारे सदस्य, helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून किंवा ०२२-२३०५८७३८ अथवा ०२२-२३०५८५४२-४३ वर फोन करून सीडीएसएल हेल्पडेस्कशी संपर्क साध शकतात.		

सदस्यांना विनंती करण्यात येते की, टपाली मतदानाच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या सर्व नोंदी आणि विशेषत: दुरस्थ ई-मतदानामार्फत मतदान करण्याची पद्धत लक्षपूर्वक वाचा.

संचालक मंडळाच्या आदेशावरून सुप्रिया लाईफसायन्स लिमिटेडकरिता स्वाक्षरी/-श्वेता सिंग

दिनांक: १ जुलै २०२३ स्थळ: मुंबई

गम्हाला लाइक करा: 🚅 facebook.com/WesternRly

एल&टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय बृंदावन, प्लॉट क्र. १७७, सी.एस.टी. रोड,



कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

## कलिना, सांताकूझ (पूर्व) मुंबई – ४०० ०९८, CIN: L67120MH2008PLC181833

### T +99 22 5292 4000 F +99 22 5292 4443 E igrc@ltfs.com

# www.ltfs.com

### पंधराव्या वार्षिक सामान्य सभेची सूचना

ह्याद्वारे **सूचना** दिली जात आहे की कंपनीची **पंधरावी वार्षिक सामान्य सभा** (''एजीएम'') एजीएमच्या सूचनेत (''सूचना'') सांगितलेलं कामकाज पार पाडण्यासाठी शुक्रवार २८ जुलै २०२३ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ४:०० वाजता इलेक्ट्रॉनिक माध्यमातून [व्हिडिओ कॉंफरंस (''व्हीसी'') किंवा इतर **ऑडिओ-विज्अल माध्यमातून (''ओएव्हीएम'')]** संपन्न होत आहे. कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाने वेळोवेळी जारी केलेल्या परिपत्रकांनुसार (''एमसीए परिपत्रके'') एजीएम इलेक्ट्रॉनिक माध्यमातून संपन्न होईल.

एमसीए परिपत्रके, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') ने जारी केलेली परिपत्रके, कंपनी कायदा, २०१३ (''कायदा'') आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, २०१५ ("सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स") मधील तरतुर्दीनुसार एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३ चा एकात्मिक वार्षिक अहवाल (''वार्षिक अहवाल'') ज्या सदस्यांचे ई–मेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (''डीपी'')/कंपनी/रजिस्ट्रार आणि शेअर ट्रांसफर एजंट म्हणजे लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''आरटीए'') ह्यांच्याकडे नोंदवले आहेत, त्यांना इलेक्ट्रानिक माध्यमातून पाठवले आहेत. जर डीपीज्/कंपनी/आरटीए ह्यांच्याकडे ईमेल पत्ता नोंदवला नसेल तर इलेक्ट्रानिक पध्दतीने सूचना आणि वार्षिक अहवाल प्राप्त करण्याच्या मर्यादित हेतूसाठी सदस्य कंपनीला igrc@ltfs.com वर ईमेल पाठवून ईमेल आयडी नोंदवू शकतात.

ज्या सदस्यांनी आपले ईमेल पत्ते अजून नोंदवले नाहीत त्यांना विनंती करत आहोत की जर अभौतिक स्वरूपात भागधारणा केली असेल तर आपल्या डीपीज्कडे आणि भौतिक स्वरूपात भागधारणा केली असेल तर कंपनी/आरटीएकडे आपला ईमेल पत्ता नोंदवावा.

सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीच्या https://www.ltfs.com/investors वेबसाइटवर, स्टॉक एक्सचेंजेसच्या वेबसाइटवर म्हणजे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वेबसाइटवर उपलब्ध राहील. तसेच, सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिंसेस (इंडिया) लिमिटेडच्या (''सीडीएसएल'') www.evotingindia.com वेबसाइटवरही सूचना उपलब्ध राहील.

सदस्यांना एजीएममध्ये फक्त व्हीसी/ओएव्हीएमद्वारे उपस्थित राहाता आणि सहभागी होता येईल. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्याची पध्दत आणि माहिती सूचनेत दिली आहे.

तपशीलवार प्रक्रिया आणि सर्व सदस्यांसाठी (भौतिक स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांसह/ज्यांचे ई-मेल पत्ते डीपीज्/कंपनी/आरटीए ह्यांच्याकडे नोंदवलेले नाहीत त्यांच्या सह ) एजीएम दरम्यान दूरस्थ ई-मतदान किंवा ई-मतदान करण्याचं मार्गदर्शन सूचनेमध्ये दिलं आहे.

८ जून २०२३ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने ₹२/- प्रति समभाग लाभांश देण्याची शिफारस केली आहे. लाभांशाच्या उद्देशाने रेकॉर्ड तारीख शुक्रवार, जुलै २१, २०२३ आहे. एजीएममध्ये भागधारकांकडून लाभांश मंजूर झाला की तो २७ ऑगस्ट २०२३ रोजी किंवा त्याआधी दिला जाईल, ज्यांनी आपल्या बँक खात्याचा तपशील अद्ययावत केला आहे अशा भागधारकांना विविध ऑनलाइन हस्तांतरण पद्धतीद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने दिला जाईल. ज्या भागधारकांनी आपल्या बँक खात्याचा तपशील अद्ययावत केला नाही, त्यांचे लाभांश वॉरंट/डिमांड ड्राफ्ट/धनादेश त्यांच्या नॉदणीकृत पत्त्यावर पाठविले जातील. लाभांश मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून भागधारकांना विनंती आहे की त्यांनी आपला इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सिस्टम (ईसीएस) आदेश त्यांच्या डीपींकडे (जर अभौतिक प्रकारात भागधारणा केली असेल) आणि आरटीएकडे (जर भौतिक स्वरूपात भागधारणा केली असेल) नोंदवावा.

भागधारकांनी नोंद घ्यावी की फायनान्स कायदा, २०२० च्या तरतुर्दीनुसार, १ एप्रिल २०२० पासून भागधारकाला लाभांश प्राप्त होताना करपात्र असतो आणि कंपनीने भागधारकांना लाभांश देताना स्रोतावर कर कपात करताना ती नेमून दिलेल्या दराने करावी. जाहीर केलेल्या लाभांशावरील कराच्या कपातीसह, आवश्यक माहिती (कंपनीला सादर करायच्या तपशीलासह) भागधारकांच्या संदर्भासाठी सूचनेमध्ये दिली आहे.

एल&टी फायनान्स होल्डिंग्ज लिमिटेडसाठी

अपूर्वा राठोड कंपनी सचिव एसीएस १८३१४

स्थळ: मुंबई

दिनांक : ३० जून २०२३

### आयुक्तांवरही टीका केली. आयोगाकडे तक्रार दाखल झाल्यानंतर, २०२१ मध्ये नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महिला

मान्य केले होते.

वकील आणि तिच्या पतीची चार पोलिसांनी छळवणूक केल्याचे

२००० नुसार दिलेले क्लास थ्री डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट्स मिळवाची लागतील.

भ्राम्हाला लड़क करा: 🌃 facebook.com/WesternRly

दिनांक: ३० जून २०२३

स्थळ: मुबई

मध्य रेल्वे शुद्धिपत्रक ई-निविदा कागदपत्र क्र.: सीएओ(सी) ०९/२०२३ **दिनांकित २६.०५.२०२३**. मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम), मध्य रेल्वे, ६वा मजला नवीन प्रशासकीय इमारत, डी. एन. रोड, सीएसटी मुंबई-४०० ००१ भारताच्या राष्ट्रपतींसाठी आणि त्यांच्या वतीने ई-निविदाकरण पद्धतीद्वारे खालील कामासाठी नामांकित कंत्राटदारांकडून (दोन लिफाफा पद्धतींमध्ये) खुली निविदा मागवीत आहेत. कामाचे नाव: वर्धा-पुसद-नांदेड नवीन बीजी लाइन प्रकल्पामधील खर्डी

निविदा रद्द समजण्यात यावी. तिकीटासाठी UTS APP डाउनलीड करा

नसलेल्या ट्रॅकसह चैनेज ५५१५१ ते चैनेज ५८०५१

(२९०० मी. लांबी) आणि ब्रिज जोड रस्ते, ट्रॉली

रिफ्यूजेससह एम्बॅकमेन्ट, कटिंगमधील मातकाम,

साइड ड्रेन्स, रिटेनिंग/ टो वॉल आणि बोगद्यासह सीएच

५१२५० ते सीएच ६०३५१चे बांधकाम. शुद्धिपत्रः

कामाच्या तत्सम स्वरूपातील बदलामुळे नमूद

### पश्चिम रेल्वे बांधकामाची कामे

डेप्टी चीफ इजिनीयर (क स्ट्रेक्नाना)१, पंडिचेंग रल्टी, रतेलांग (मार्ग) ई टेड्र पॉटिल www.ireps.gov.in बामधून आ जी दोन पांकि<sup>टे</sup> पद्धतींच्सा<sup>र</sup> दका<sup>र</sup> मागवीं<sup>रा</sup> आहरा निविदों कः आरटीएम/ बीआवएनएल/ डीवारा सीई(सी)/११७. कामार्च नाटा पश्चिम रल्वच्या रतलाम डिव्हिजनमधी दोही द इदर दर यान का जूनि बीजी लाइन च्

पक ल्पासद भारी कटवारी-पिट्टोल संक्षानमाध् मेजर त्रिजेसचो वांधकारा करणो आणि **पिटोल-**झांडीआ संकानिष्धी अध्यवक इन बक/करिन फोमेशेने ऑफ न्ये बीजी लाइन ही कामें करणे यां मध्ये यार्ड्स, क्रिज ऑप्रें होस, मांदनर बिजरा बोधकारा, रोड अंडर बिजरा, साइड ह्वेन्स, ह्याँली रोफ्यूजी, टो वॉल्हा इलादी कामाँच समाविश आहे. एनआयटी कास्टः ₹२१७८७२१६१० ४७ बोली सप्रक्षा ₹ १००००००/-. बॉली सोंदर करंगी बंद होंच्याची पारीख: ०४.०८.२०२३ रीजी १५.०० वाजता. बाली उघडण्याची पारीखः ०४.०८.२०२३ रॉजी १५.३० वाजत<sup>ा</sup> निविद्यांकारानी संस्थानी: १. फक्त ई-टेंडर पोटलमाफरी सादर कलेले इन्देकार विचासत चेंवल जावील. कप्या नींद घांची की, छापील देकाराचा विचार केला जाणार नीही २ या निविदावर रत्व बोडान त्याच पंत्र क २०१७/दान्सी/०१/ पोलिसी/ पीटी एसं दि २८.०३.२०१८ सात दिलेल्या इलेक्यानिका रिव्हरी आवश्ना (ई-आर.ए.) यासहीबीचा

मोगेदशेक स्चिनियां अमल राहील ३

www.ireps.gov.in रीथ अपलीड केल्यो

असून त्यां फक्त इलक्दानिक स्वरूपात

निविदेची तारीख, अटी आणि शंती, कामाची व्याप्ती ही मोहिती आमेची हैं क्सिइट

उपलब्धी आहत